Parshva Enterprises Ltd.

C.I.N=L51909MH2017PLC297910



Date: 23.01.2024

Scrip Code:542694

The Listing Department
Bombay Stock Exchange Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Fort Mumbai - 400 001

Sub: Submission under Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam

Pursuant to Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copy of newspaper cutting of Active Times (English Newspaper) and Mumbai Lakshadeep (Marathi Newspaper) of Tuesday, 23rd January, 2024 wherein following matter is being published:

Extract of Un-audited Standalone and Consolidated Financial results for the Quarter and Nine Months ended December 31, 2023.

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully

For Parshva Enterprises Limited

Prashant Vora Managing Director DIN: 06574912

Encl: As above.

MUMBAI CHANGE

PARSHVA

NOTICE ULTRATECH CEMENT LIMITED

Andheri (East), Mumbai - 400093, India

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Share of the Company have been lost / misplaced and the holder(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s). Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants

	Folio No.	Name of Shareholder	No. of Shares	Cert. Nos	Distincive Nos.	
	81522880	SARLA ISHVERLAL MEHTA	57		132960750-	
		NILIMA ISHVERLAL MEHTA	(FV = 10 Rs)	252244	132960806	
	Place: Mumb		N	ame Of Applicant		

PUBLIC NOTICE

without any further intimation

The public notice is given to the public at large that my clients 1) Haris Fayaz Padiyar and his wife 2) Hafsaa Haris Padiyar have agreed to purchase a flat bearing no. B-708, Malkani Tower Bandivali Hill Road, Jogeshwari (W) Mumbai - 400102 from **Zakir Hussai**i Mukhtar Geshawat also known a Gesawat and his parents for a valuable consideration. Any objection from any person of whatsoever nature is invited in writing to the undersigned within 15 days of the publication and thereafter the sal shall be completed.

Mumbai, dated this 23rd day of January, 2024

Advocate High Court & Notary chambers: 31, Jamna Building, 292, L.T Marg, Mumbai - 400002

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Certificates for 260 Equity Shares of Reliance Industries Limited standing in the names of LAXMIBAI LULLA of following details

ı	Folio No.	Cert. No.	Dist. Nos.	Qty
ı	034179263	11305283	203262920 - 2929	10
ı	"	50100946	1155334700 - 4709	10
ı		58291980	1617880722 - 0766	45
ı	"	62657640	2224128047 - 8111	65
ı		66921365	6901977559 - 7623	65
		67121792	6913558824 - 8888	65

have been lost or mislaid and the undersigned has applied to the Company to issue duplicate Certificates & transmission for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot 31-32 Gachibowli, Financial District, Hyderabad-500032 within one month from this date else the company will proceed to issue Legal Heir: MOHINI HARIRAM LULLA

Date: 21/01/2024

Pali Polymers, who is owner of an Industria

Unit i.e. Unit No F-41, Second Floor, Marol

Nand Dham Udyog Premises Co-operative Society Limited, Marol Maroshi Road

Andheri East, Mumbai 400059

admeasuring 783 square feet carpet area situated on the land bearing C.T.S. Number

549, 550, 551 and 552 of Marol Village, in

Mumbai Sub-Urban District (hereinafte

referred to as "the said Unit"). It is informed to me that the original chain

agreement of the said Unit i.e. 1. Agreemen

from Ms. Asian Builders in favour of Smt

Sushila Keshavlal Chandaria 2. Agreemen from Smt. Sushila Keshavlal Chandaria ir

favour of Shri Jayant M. Shah 3. Agreeme

dated 12th January 1984 from Shri Javan

M. Shah in favour of Mrs. Naseema Usmar

Surty 4. Agreement dated 5th April 1985

from Mrs. Naseema Usman Surty in favour

of Ms. Auropack, has been lost or misplaced

for which Mrs. Bela Bipin Desai lodged

Police N.C./F.I.R. in Lost Property Registe

bearing Entry No. 8821 Dated. 18/01/2024

All persons having or claiming any right, title

interest, claim and demand of whatsoever

nature into or upon the said Unit or any par

thereof by way of sale, gift, lease, lier

release, charge, trust, mortgage

howsoever and/or against the owner are

hereby required to make the same known in

writing to the undersigned supported with

the original documents at B/803, Cygnus,

Aarti Building, Andheri East, Mumbai 400069, within 14 days from the date of

publication of this notice failing which, the

claims etc. if any, of such person(s) shall be

considered to have been waived and/or

abandoned and the owner shall be at liberty

to sell/transfer the said Unit.

with MIDC Police Station, Mumbai.

PUBLIC NOTICE TAKE NOTICE THAT, I am investigating the unencumbered right, title and interest of

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the public that Mr. Alpesh Mehta and Mr. Prafu Mehta ("Owners") claim to be the owner and in exclusive, undisturbe and unfettered possession in respect of the property described in the schedul hereunder ("said Property").

The Owners have purchased the said Property from M/s. Ankit Gems by virtue of an Agreement for Sale dated 31/07/2019 registered with the Join Sub-Registrar of Assurances Mumba City 4 under Serial No. BBE-4

It is represented to us that the below mentioned originals forming part of the chain agreements in respect of the said Property ("Title documents") are lost misplaced and not traceable despit sincere efforts. The documents being: . Agreement dated 02/03/197 executed between M/s. Ajanta Construction Co as the "Vendor" and M Ayaram Sachdev as the "Purchaser"; b. Agreement for Sale dated 07/03/1987

executed between Mr. Ayaram Sachde as the "Transferor" and M/s. S Vinodkumar & Co. as the "Transferee The Owners states that the aforementioned Title documents are not registered and the same are lost misplaced and untraceable despite sincere efforts. The Owner has assured our Client that the said origina documents of Title Deeds of the said Property are not used for creation of any charge or encumbrances over the said Property and there are no photocopies available of the same. The Owner further assures our Client that the said Property is not involved in any mortgage, lease, complaint, loar surety, loss, succession rights reservation, acquisition, requisition etc and the Owner has clear and marketable title and free from all encumbrances and charges as or

date. If any person/s finds or has found the Title documents is requested to

kindly return the same to the

mentioned below. If any person/s finds or has found the originals of the aforesaid Documents is requested to kindly return the same to the below mentioned address or if any person is holding the original of the said Documents by way of a claim of any nature over the said Property Borrower, shall inform the same vriting along with authentic supporting documents to the undersigned at the postal address mentioned below within a period of 14 (fourteen) days from the date of the publication of this notice failing which the claim of such person/s if any, will be considered as abandoned, surrendered, relinquished, eleased, waived off to all intents and surposes and the transaction of nortgage of all the rights of the said Owners in the said Property in favour of Our Client will be completed witho

any reference to the same. SCHEDULE REFERRED TO

ABOVE (said Property): All those ten fully paid-up shares bearing distinctive Nos. 2516 to 2520 comprised in Share Certificate No 2516 to 2520 dated 13/04/1989 and bearing distinctive Nos. 616 to 620 comprised in Share Certificate No. 626 to 620 dated 31/10/1972 respectively issued by Prasad Chambers Premise Co-operative Society Limited and appurtenant thereto rights to Office Premises No. 706 admeasuring 285 Sq. ft., on the Seventh floor in the said Society constructed on the land bearing C.S. No. 1487 lying, being and situate at Division - Girgaon (D ward) District Mumbai 400004.

Dated this 23rd day of January, 2024 Manish N. Rajani Vasmum Legal 106-A, First Floor, Vishwakarma Naga Phase 1 Bldg. No. 5 CHSL, Above Bank of India, Ambadi Road, Vasa (W), Palghar – 401 202.

Read Daily Active Times

NOTICE is hereby given that the Certificates for 260 Equity Shares of Reliance Industries Limited standing in the names of LAXMIBAI LULLA of following details:

Folio No.	Cert.No.	Dist. Nos.	Qty
034179263	11305283	203262920 - 2929	10
	50100946	1155334700 - 4709	10
	58291980	1617880722 - 0766	45
	62657640	2224128047 - 8111	65
	66921365	6901977559 - 7623	65
	67121792	6913558824 - 8888	65

have been lost or mislaid and the undersigned has applied to the Company to issue duplicate Certificates & transmission for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, KFir Technologies Private Limited Selenium Tower B. Plot 31-32 Gachibowli, Financial District, Hyderabad-500032 within one month from this date else the company will proceed to issue

Legal Heir: MOHINI HARIRAM LULLA Date: 21/01/2024

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our client intends to mortgage Flat No.1, Gr. Fr, Bldg. C-43 Preetam Shantinagar CHSL, Sector II, Shantinagar, Mira Road (E) (said Property) in favour of Indian Overseas Bank, Iskcon Branch.

It is represented that the Agreement dated 28.10.91, 4.09.95 &19.10. 97 in favour of previous owners in respect of said

property are unregistered.

If any person/s claim any right over the said Property should put up their claim with the undersigned within 8 days from the date of this notice, failing which any such claim in, to or upon the said Property or any part thereof shall be deemed to have been waived without any reference

Dated this 23rd day of January, 2024

Sd/-SHUKLA & SHUKLA Advocates Shree Hanuman Building, 3rd Floor, Ch. No. 12, R. S. Sapre Marg, Mumbai 400002.

PUBLIC NOTICE

Notice to the Public hereby given that the Original Share Certificate Number 007 for 5 shares of Rs. 250/- (Rupees Two hundred and fifty only) issued by Sunder Nagar Happy Home Co-op. Hsg. Sty. Ltd. M.H.B. Colony, Sundar Nagar, Kalina, Santacruz (East), Mumbai-400098 in respect of Flat No.199, in Building No.7 of the said Society belongs MR. MANNIL ABRAHAM THOMAS along with Original Purchase Agreement in respect of the said Flat have been misplaced. lost and cannot be traceable despite all the efforts. A police Complaint dated 18/01/2024 under serial No. 8546-2024 in respect of Articles lost in Mumbai City has been lodged at the Vakola Police station under Greater Mumbai Police by the member. MR. MANNIL ABRAHAM THOMAS made an application to Society for issue of a Duplicate Share Certificate of the Society. Member of the public hereby informed that if anyone find the same shall be submitted to the Society Office or to the above address of the member. If not received within a period of 15 days from the publication of this notice, the Society shall be free to issue the Duplicate Share Certificate

Place : Mumbai Sd/ Date: 22/01/2024 The Chairman/ Secretary Sunder Nagar Happy Home Co-op. Hsg. Sty. Ltd.

COMMON NOTICE

Notice is hereby given from that JAWAHARLAL JAWAHAR NAGAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED., a co-operative Housing society registered under the Maharashtra co- operative societies Act 1960 and bearing Registratio No. TNA/(TNA)/HSG/(TC)/2568/1988-1989 and having its address at B.P. Cross Road No. 5, Talav Road, Khari Gaon, Bhayander (E), Dist: Thane-401105 (hereinafter referred as SAID SOCIETY) who has received through Mrs. Sadiya Khatoon Mohamm Zakiullah an application to transfer the membership in respect of the said SHOP bearin No. 19, on the GROUND FLOOR of the Building and Society known as JAWAHARLAL JAWAHAR NAGAR CHS Ltd., B.P. Cross Road No. 5, Talav Road, Khari Gaon, Bhayander (E), Dist: Thane-401105 (hereinafter referred as the said SHOP); and application for Transfer of Shares in respect of the said Shop 19, bearing Share Certificate No. 56, Holding FIVE Shares of Rs. 50 each from No. 276 TO 280(hereinafter referred as SAID SHARES) in her favor. The said shop was owned by MRS. HUSNA KHATOON MAZHAR ALAM SHAIKH who gifted the shop to Mrs. Sadiya Khatoon Moha Zakiullah vide gift deed dated 23/03/2020 and have executed a Nomination form No. 14 Under Rule 32 of Bye Laws Maharashtra Co- operative Societies Act, 1960 and have ominated his sister Mrs. Sadiya Khatoon Mohammed Zakiullah to be her Nominee for the Said Shares in respect of said Shop by following due process of law. The said MRS. HUSNA KHATOON MAZHAR ALAM SHAIKH died on 08/07/2020. The said Mrs. Sadiya Khatoon Mohammed Zakiullah have applied to become member of our said society in respect of the said shop hence we the Management committee of the said society do hereby invites public at large that if any person having any kind of objection in respect to the SAID SHARES of the said SHOP are requested to send full particulars of their objection in writing within 14 days from date hereof, along with necessary evidence and documents at the address mentioned below, failing which it shall be presumed that no such claim exists or it is waived off and no such claim thereafter shall be entertained.

No. 5, Talav Road, Khari Gaon, Bhayander (E), Dist: Thane-401105. Mobile- 9892003005

CHAIRMAN/SECRETARY JAWAHARLAL JAWAHAR NAGAR CHS LTD, address at B.P. Cross Road

DEMAND NOTICE

Place: Mumbai. Date : 23rd January, 2024.

Advocate High Court Registration No. MAH/5683/2021

SMEET VIJAY SHAH.

(IN PURSUANCE WITH SECTION 13 (2) OF THE SARFAESI ACT, 2002)

DCB BANK

DCB BANK LTD has sanctioned Loans facility to the following borrowers, co-borrower, mortgagors and guarantor to purchase residential premises &/or business purpose by creating equitable mortgage in favour of DCB BANK LIMITED. The repayment of the loan is irregular and the account is finally classified as Non-Performing Asset in accordance with directions and guidelines of Reserve Bank of India.

DCB BANK has therefore invoked its rights under section 13 (2) of the SARFAESI ACT. 2002 and called upon the borrower to repay the total outstanding due mentioned therein, within 60 days from the date of the said Demand Notice. The borrowers, co-borrower, mortgagors and guarantors are hereby also called upon again publicly to pay the said total dues plus applicable interest and charges, penal interest till payment and/or realization within 60 days from the date of this notice failing which DCB BANK LIMITED shall resort to all or any of the legal rights to TAKE POSSESSION of the said properties/premises and dispose it and adjust the proceeds against the overdue amount The borrowers, co-borrower, mortgagors and guarantors are also restrained from alienating or creating third party

intere	nterest on the ownership of the property.									
Sr.	LOAN	BORROWER,	Demand	Demand Notice						
No.	A/C. NO.	CO-BORROWER, MORTGAGORS & GUARANTORS NAME	Notice Date	Amount						
1	DRHLVAS00588448	Mr. Satheesha Yedu Poojary Mrs. Chandrakala Satish Poojary	06/01/2024	Rs. 31,93,590.00/-						
ADE	ADDRESS OF THE MODECACED PROPERTY: All that piece and parcel of Flat Pearing No.607. 6th Floor									

A-Wing, Building Known as Krishna Villa, Village Kanchangaon, Khambalpada, Near Ram mandir, Thakurli, Dombivali-E, Dist-Thane-421201 (The Secured Assets

2	03156100000037 &	1. M/s. PATEL TRADING through its	04/01/2024	Rs.
	03156100000055,	Proprietor Bhagaram Ramaram Patel		57,87,412.97/-
	03156200000082	2. Seema Bhagaram Patel		
		3. Bhagaram Ramaram Patel		

ADDRESS OF THE MORTGAGED PROPERTY: All peace and parcel of Plot Bearing Bungalow carpet area admeasuring 100.20 square meters, on Plot No. 145, RSC No. 31/40, Survey No. 149, CTS No. 1/C/1/248, Mhada Layout, Sector 3, Charkop, Village Kandivali, Kandivali West, Mumbai – 400067 (The Secured Assets)

1 ΜΔΗΕSΗ ΝΔΝΔ ΡΔΤΙΙ

DRHLMUM00588225 2. RUPALI JAYESH SAWANT ADDRESS OF THE MORTGAGED PROPERTY: All that piece and parcel of Flat Bearing No 202, 2nd Floor A Wing, Shree Siddhivinayak Residency, Near Meera Royale, Residency, Badlapur-Katai Pileline Road Village- Pale, Tal-Ambernath, Dist-Thane-421501 (The Secured Assets)

Date: 23/01/2024 FOR DCB BANK LTD. Place: Mumbai / Thane Authorised Officer

PARSHVA ENTERPRISES LIMITED

CIN : L51909MH2017PLC297910

Regd Off: - 811 A Wing, Jaswanti Allied Business Cen Ramchandra Lane Extn., Malad West, Mumbai – 400064

Tel.: 022-49729700 Website: www.parshvaenterprises.co.in E-mail: info@parshvaenterprises.co.in

				Stand	lalone					Conso	lidated		
S.	Particulars	(Quarter Ended	i	Nine Mon	ths Ended	Year Ended	(Quarter Ended	I	Nine Mon	ths Ended	Year Ended
No.		31-12-2023	30-09-2023	31-12-2022	31-12-2023	31-12-2022	31-03-2023	31-12-2023	30-09-2023	31-12-2022	31-12-2023	31-12-2022	31-03-2023
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-audited)	(Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-audited)	(Audited)
1	Total income from operations (net)	636.47	554.78	475.11	1646.51	1301.10	1829.41	636.47	554.78	475.11	1646.51	1301.10	1829.41
2	Net Profit/ (Loss) from the period												
	(before Tax, Exceptional and/or Extrordinary Items)	10.74	9.06	8.10	26.28	20.69	30.37	10.27	9.06	8.10	25.82	20.69	30.37
3	Net Profit/ (Loss) for the period before tax												
	(after Exceptional and/or Extraordinary Items)	10.74	9.06	8.10	26.28	20.69	29.65	10.27	9.06	8.10	25.82	20.69	29.65
4	Net Profit/(Loss) for the period after tax												
	(after Exceptional and/or Extraordinary Items)	8.19	7.07	5.99	20.06	15.31	21.44	7.72	7.07	5.99	19.59	15.31	21.44
5	Total Comprehensive Income for the period												
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)												
	and Other Comprehensive Income (after tax)]	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
6	Paid up Equity Share Capital												
	(Face Value of Rs. 10 each fully paid up)	1004.97	1004.97	1004.97	1004.97	1004.97	1004.97	1004.97	1004.97	1004.97	1004.97	1004.97	1004.97
7	Earnings per share (of Rs.10/- each)												
	(for continuing and discontinued operations)-												
	- Basic	0.08	0.07	0.06	0.20	0.15	0.21	0.08	0.07	0.06	0.19	0.15	0.21
	- Diluted	0.08	0.07	0.06	20.00	0.15	0.21	0.08	0.07	0.06	0.19	0.15	0.21

Notes :

Date: 22.01.2024

- The above is an extract of the detailed format of Consolidated and Standalone Un-Audited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and none months Consolidated and Standalone Un-audited Financial Results are available on the website of the Company (www.parshvaenterprises.co.in) and on the website of Stock Exchange where the share of the Company are listed at BSE Limited (www.bseindia.com)
- The above result for the for the quarter and nine months ended December 31, 2023 have been reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors of the Company at their respective meetin held on 22nd January, 2024. and have been approved by the statutory Auditor of the company

For Parshva Enterprises Limited

Prashant Vora Managing Director

PUBLIC NOTICE

My client MR. MITHILESH SHIVJI YADAV wner of Room No. 10, admeasuring 150 sq feet, area in "VITHUR MALI CHAWL" VVMC House Tax No. VR05/1348/133, Ward No. 5, constructed on land bearing Survey No 332, Hissa No. 1, in Village : Virar, Sahakar Nagar, Tal: Vasai, Dist: Palghar. My client is ready to sale the said Room whereas the Original first sale agreement had been lost and not traceable inspite of best efforts. If any person having any kind of right, claim, title, interest in the said room or any objection in any nanner whatsoever should communicate the

indersigned Advocate in writing with

upporting documentary proof within 15 days

from the date of publication of this notice. And

thereafter my client proceed further which please be noted

Date: 23/01/2024

Advocate J. C. Pathak 203, Om Arcade, V. S. Marg, Virar (E). Tal: Vasai, Dist: Palghar.

ROOPA CO. OP. HOUSING SOCIETY LTD.

Add: At Village- Nilemore, Nallasopara (West), Taluka-Vasai, District - Palghar 401 203

DEEM CONVEYANCE NOTICE

Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 07/02/2024 at 2.00 p.m.

M/S ROOPA ENTERPRISES & M/S R. D. CONSTRUCTIONS & Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken

Description of the property Village Nilemore, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
38	[Part]	9	630 Sq. Mtrs.
67			

Office : Administrative Building-A (SEAL) (Shirish Kulkarni) 206, 2nd Floor, Kolgaon, Palghar Boisar Road, Tal & Competent Authority & District Dist. Palghar Date: 19/01/2024 Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

INCRED FINANCIAL SERVICES LIMITED InCred!

Registered office at: - Unit No. 1203, 12th floor, B Wing, The Capital, Plot No. C - 70, G Block finance Bandra - Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400 051

SALE OF FINANCIAL ASSET BY INCRED FINANCIAL SERVICES LIMITED (FORMERLY KNOWN AS KKR INDIA FINANCIAL SERVICES LIMITED) UNDER THE SWISS CHALLENGE METHOD IN ACCORDANCE WITH THE RESERVE BANK OF INDIA (TRANSFER OF LOAN EXPOSURES) DIRECTIONS, 2021, AS AMENDED FROM TIME TO TIME (RBI DIRECTIONS).

Expressions of interest are invited from eligible banks/asset reconstruction companies/non-banking financial companies and financial institutions for the acquisition of the term loan of INR 200,00,00,000/- (Indian Rupees Two Hundred Crore only) advanced by Incred Financial Services Limited (formerly known as KKR India Financial Services Limited) (IFSL) to Kwality Limited (Financial Asset)

The sale is proposed to be conducted under the 'Swiss challenge method' in accordance with the RBI Directions, based on an existing offer received by IFSL from an eligible entity (Initial Bidder) for the acquisition of the Financial Asset. The Initial Bidder

shall have a right to match the highest offer, if any, made by the counter bidders pursuant to the bid process. The sale of the Financial Asset by IFSL to the successful bidder shall be fully settled for 100% (one hundred percent) cash on an upfront basis and on an "AS-IS-WHERE-IS AND WHATEVER-THERE-IS BASIS" and without any recourse to IFSL. IFSL will not

assume any operational, legal and/or any other type of risk associated with the Financial Asset. Eligible counter bidders will be required to inter alia submit: (i) a duly signed expression of interest and the earnest money deposit (EMD); (ii) a duly signed and stamped copy of the non-disclosure undertaking; and (iii) a duly signed and stamped affidavit under Section 29A of the Insolvency and Bankruptcy Code, 2016, in the prescribed formats, on or before the cut-off date and time (i.e. 24 January 2024, on or before 12.00 pm IST) (EOI Submission Date). If no expression of interest is received by IFSL, on or before the EOI Submission Date, the counter bid process for the sale of the Financial Asset shall terminate with immediate effect, without

,				
Account name	Total outstanding amount as on 31 December 2023		First challenger bid	EMD amount
Kwality Limited	INR 204,28,00,000/-	INR 1,00,00,000/-	INR 1,10,00,000/-	INR 1,10,00,000/- (in the form of a
		(i.e., 100% (one	(i.e. 10% (ten percent)	demand draft drawn in favour of
		hundred percent) on	minimum mark-up	Incred Financial Services Limited,
		upfront cash basis)	over the base bid)	payable at Mumbai).

Interested counter bidders may send an e-mail to praktan.ayachit@incred.com, requesting for formats of the aforementioned documents.

For submission of the aforementioned documents, counter bidders should send an e-mail to praktan.avachit@incred.com, to the attention of Mr. Praktan Ayachit.

IFSL reserves the sole right: (i) to deny participation to any person in the bid process, and also to reject any bids (including bids which don't comply with the process requirements); and (ii) to suspend, terminate or modify the bid process and/or modify its terms without providing any reasons or incurring any liability whatsoever. The suspension, termination or modification of the bid process and/or its terms may not necessarily be carried out through another

newspaper/media advertisement. Therefore, the interested bidders are requested to regularly visit IFSL's website to keep themselves updated on the suspension, termination or modification of the bid process and/or its terms (if any) by IFSL. The counter bidders shall be required to comply with all applicable laws, including, without limitation, the RBI Directions and the other

directions, notifications, regulations, circulars, press notes and policies issued by the Reserve Bank of India from time to time. IFSL reserves the right to not consummate the sale of the Financial Asset at any stage, without assigning any reasons. No request for modification or withdrawal of a bid by a counter bidder once made, shall be entertained by IFSL. The decision of IFSL in relation to all matters pertaining to this sale process shall be final and binding, including, without limitation, the format of the assignment agreement to be executed between IFSL and the Initial Bidder/successful counter bidder.

SBFC | SBFC Finance Limited

Registered Office:- Unit No. 103, First Floor, C&B Square, Sangam Complex, Village Chakala, Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai-400059

POSSESSION NOTICE

(As per Rule 8(2) of Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Whereas the undersigned being the Authorized Officer of SBFC Finance Limited under the Securitization, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued Demand Notices upon the Borrowers/Co-borrowers mentioned below to repay the amount mentioned in the otice within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower/Co-borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Co-borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The Borrower/Co-borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the

property will be subject to the charge of SBFC Finance Limited. Name and Address of Borrowers & Description of Property(ies) &

١	Date of Demand Notice	Date of Possession	Possession Notice (Rs.)
	KIRLOSKAR KHANDARE BRO POLYMER, No. 1 having address at 3/6, Shop No. 538, Ganga Society, Upper Depo Pada, Park Site, Vikhroli, Maharashtra - 400079, 2. M/S K K POLYMER, No. 2 having address at 6, Sarwar Khan, Husain Khan CHL, Near Reliance Office, Nityanand Nagar, Ghatkopar, Maharashtra - 4000086.	All the piece and parcel of the Property Shop No. 3, admeasuring 197.22 sq.ft. carpet area on the ground floor in building known as "Swastik Vrindavan" of the society known as "Swastik Vrindavan Co-Operative Housing Society Limited" constructed on land admeasuring 727.55 sq. mtrs. bearing Plot No. 46 Sector No. 19, (under GE Scheme) Airoli, Navi Mumbai, Taluka and District Thane and Bounded as under—	Rs. 33,46,931/- (Rupees Thirty Three Lakh(s) Forty Six Thousand Nine Hundred Thirty One Only) as on 18th October 2023
	3. GUNAJI LAU KHANDARE, 4. SANGITA HANUMANT AYARE, No. 3 & 4 are having their address at AL/3/29/3 Indrayani CHSL, Sector 19, Airoli, Navi Mumbai, Maharashtra- 400079. Demand Notice Date: 19th October 2023 Loan No.: 59478 (PR00912284)	East - Plot No. 49, West - Plot No. 47, North - Plot No. 42 & 43, South - Plot No. 45. Date of Possession: 18-January-2024	

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured

Place: Navi Mumbai

(Authorized Officer SBFC Finance Limited

Repcol

REPCO HOME FINANCE LIMITED

DOMBIVLI BRANCH: Jaykul Arcade, First Floor, Pandurang Wadi, Manpada Road, Dombivli (East) - 421 201.

POSSESSION NOTICE (For Immovable Properties)

Whereas the undersigned being Authorised Officer of Repco Home Finance Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a **Demand Notice on the** dates mentioned below, calling upon them to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of

The Borrower, Co-Borrowers and the Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower, Co-Borrowers, Guarantor and the public in general that **the undersigned has taken possession of the property** described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 9 of the said rules on this the 19th day of January 2024. The Borrower, Co-Borrowers, Guarantor and the public in general are hereby cautioned not to deal with the properties and any

dealings with the property will be subject to the charge of the Repco Home Finance Limited, Dombivli Branch for an amount and interest thereon mentioned below against each account.

We draw your attentions to Sec 13 (8) of the Securitisation Act as per which, no further steps shall be taken for transfer or sale of the secured asset, if the dues of the secured creditor together with all costs, charges and expenses incurred by secured creditor are tendered by you at anytime before the date fixed for sale or transfer of the secured asset. SI.No.1:- Borrower: Mr. Ramesh Ujagir Singh, S/o. Ujagir Basant Singh, Room No.202, Building No.4, 2nd Floor, Sai

Sapna, Purna Village, Bhiwandi - 421 302. Also at: Flat No. 102, 1st Floor, Sai Siddhi CHS, Building No. A, Purna, Bhiwandi - 421 302. Co-Borrower: Mrs. Indira Ramesh Singh, W/o. Ramesh Ujagir Singh, Room No.202, Building No.4, 2nd Floor, Sai Sapna, Purna Village, Bhiwandi - 421 302. Also at: Flat No.102, 1st Floor, Sai Siddhi CHS, Building No.A, Purna, Bhiwandi - 421 302. **Guarantor: Mr. Shanti Prakash Singh**, S/o. Chandrapal Singh, R.No. 1, Thakur Chawl, Jijamata Magar, Kamgar Hospital, Thane - 400 604. Also at: R.No. 1, Chandrapal Chawl, Jijamata Magar, Kamgar Hospital, Thane -

Demand Notice Date: 15.02.2023, Amount claimed as per Demand Notice (Account No.1591870001157) being Rs.7,81,292/- respectively with further interest from 14.02.2023 onwards and other costs thereon; Amount Outstandin Rs.7,07,907/- respectively with further interest from 19.01.2024 onwards and other costs thereon.

DESCRIPTION OF THE PROPERTY: Flat No. 102, on 1st Floor, admeasuring 54.83 sq. mtrs. Built-up area, in the building No. A, in the Building known as "Sai Siddhi Co-Operative Housing Society Ltd.", constructed on the land bearing Survey No. 139, Hissa No. 1, 2, 3P, 4P, 5, 6, admeasuring 1200 sq. mtrs., Village Purna, Taluka Bhiwandi, District Thane and within the limits of Gram-Panchayat Purna.

SI.No.2:- Borrower: Mrs. Ujwala Vilas Yeole, W/o, Vilas B Yeole, No.4/502, Brahmanand Phase 1, Azad Nagar, Ghodbunder Road, Thane West - 400 607. Co-Borrower: Mr. Vilas Baliram Yeole, S/o. Baliram D Yeole, No. 4/502, Brahmanand Phase 1, Azad Nagar, Ghodbunder Road, Thane West - 400 607. Also at: State Bank of Mysore, Kalash Sankalp CHS, Near Gaondevi Mandir, Sector 20, Nerul West, Navi Mumbai - 400 706.

Demand Notice Date: 07.11.2020 Amount claimed as per Demand Notice (Account No.1591870000752) being Rs.10,76,688/- respectively with further interest from 05.11.2020 onwards and other costs thereon; Amount Outstanding Rs.16,69,858/- with further interest from 18.01.2023 onwards and other costs thereon

DESCRIPTION OF THE PROPERTY: Flat No. 208, 2nd Floor, "A" Wing, admeasuring 255.98 Sq.ft., Carpet, Building No. 122, Building Name 'Jyoti' Sector- 4 in the complex known as "Karm Residency", constructed on land bearing Survey No. 166/1/1, 166/12, 166/2, 167/1, 167/2, 169/2, 170, 172/1, 172/2/1 (Part), 172/2/2 (Part), 172/2/3, 172/2/4, 172/2/5, 172/2/6, 172/2/7, 172/2/8, 173/1/1, 173/1/2, 178/15 and 179/5, admeasuring total area 46 Acres 30 Gunthas lying being and situated at Village Dhasai, Taluka Shahapur, District Thane, in the Registration Sub District Shahapur, Registration District Thane within the local limits of Gram Panchayat Dhasai, Panchayat Samiti Shahapur, Zilla Parishad Thane with building constructed thereon and boundaries as follows: On or Towards East: Open Space, On or Towards West: Passage, On or

Towards North: Flat No. 402, On or Towards South: Flat No. 404. Date: 19.01.2024 Authorised Officer, Repco Home Finance Ltd.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्री. करुणाकर एस. शेट्टी** हे डायनोमॅक इंजिनियरींग वर्क्स, गाळा क्र.बी/ २०, मंडपेश्वर इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि., तळमजला, एस.व्ही. रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२ येथील जागेचे संपुर्ण ताबेदार, वहिवाटदार आणि मालक असून दिनांक १८ जानेवारी, २०२४ रोजी बोरिवली ते वर्सोवा असे सायंकाळी ६.३०वा. प्रवास करीत असताना गंतव्यस्थानी पोहोचल्यानंतर मंडपेश्वर इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि.. नोंद क्र.बीओएम/जीईएन/८२१ एस.व्ही.पी. रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२ यांच्याद्वारे माझ्या अशिलाच्या नावे असलेले गाळा क्र.बी/२० बाबत भागप्रमाणपत्र क्र.४४ आणि दिनांक २८.०१.२०२२ रोजीचे मुक्तता करारनामा व्यतिरिक्त अधिकार मुळ दस्तावेजांसह पुर्वीचे सर्व दस्तावेज असलेली बॅग हरवली आहे. माझ्या अशिलांनी नमुद केले आहे की, त्यांनी सदर बॅगेचा/फाईलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु सापडले नाही आणि म्हणून त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंद केली.

सर्वसामान्य जनतेस विनंती आहे की, सदर गाळा क्र.बी/२०, डायनोमॅक इंजिनियरींग वर्क्स याबाबत उपरोक्त नमुदप्रमाणे पुर्वीचे सर्व मुळ दस्तावेज समाविष्ट असलेली फाईल/बॅग जर कोणासही सापडल्यास त्यांनी कृपया माझे अशिलांचा पत्ता ए/२०४, वर्सोवा ब्रिझा को-ऑप.हौ.सो.लि., ३री क्रॉस लेन, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी, मुंबई-४०००५८ येथे किंवा खालील स्वाक्षरीकर्त्यांना फ्लॅट क्र.२०३/बी, चांदिवली एकता को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.९, म्हाडा कॉलनी चांदिवली, मुंबई-४०००७२ येथे कळवावे. जर कोणा व्यक्तीने सदर मुळ दस्तावेज असलेली फाईल/बॅग परत आणुन देण्यात माझे अशिलास सहाय्य किंवा मदत केल्यास त्या व्यक्तीस माझ्या अशिलाकडन योग्य बक्षीस दिले जाईल.

दिनांक: २३.०१.२०२४ ठिकाण: मुंबई सही/-

> इंद्रवदन बुद्धदेव वकील उच्च न्यायालय मोबाईल क्र.:९८२११३४६२०

स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

(पूर्वीची ॲक्मे स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नोंबणीकृत कार्यालय: ६०३, वेस्टर्न एज १, मेट्रो कॅश अँड कॅरीच्या व बोरिवली पूर्व, मुंबई-४०००६६, भारत. ईमेल:compliance@starhfl.com सीआयएन: एल४५२०१एमएच२००५पीएलसी३७६०४६

टपाल मतदानाची सूचना

सदस्यांना याद्वारे सूचित केले जाते की, कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम १०८ आणि कलम ११ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०९४, सुधारित (नियम) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, क्र.२२/२०२० दिनांक १५ जून, २०२०, क्र.३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, क्र.३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, क्र.१०/२०२१ दिनांक २३ जून, २०२१, क्र.२०/२०२ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, क्र.३/२०२२ दिनांक ५ मे, २०२२, क्र.११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ आणि सामान्य परिपत्रक क्र.९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ (एमसीए परिपत्रके) आणि सेवी (लिस्टींग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ आणि त्याअंतर्गत जारी केलेले कायदे, नियम, विनियम परिपत्रके आणि अधिसूचना यांच्या इतर कोणत्याही लागू तरतुदी (काही वैधानिक फेरबदल किंवा त्याम सध्याच्या काळासाठी आणि वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार पुर्नअधिनियम समाविष्ट करून) नुसार कंपनी सोमवार, २२ जानेवारी, २०२४ रोजी ज्या सभासदांचे ई-मेल आयडी डिपॉझिटरी पार्टिसिप्ट्सकडे किंव कंपनीकडे नोंदणीकृत केले आहेत, त्यांना १७ डिसेंबर, २०२४ रोजीची टपाल मतदान सुचना तसेच कायद्याच्य कलम १०२ अन्वये स्पष्टीकरणात्मक अहवालासह एनएसडीएल मार्फत ई-मेलद्वारे पाठविण्यात आले आहे कंपनीच्या संचालक मंडळाने <mark>मे. रौनक झुथावत अँड कंपनी</mark> (सीओपी:१२०९४), कार्यरत कंपनी सचिव यांच पोस्टल बॅलेट प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी तपासनीसकर्ता म्हणून नियुक्ती केर्ल आहे. सदस्यांना विनंती आहे की. त्यांनी त्यांची संमती किंवा असहमत फक्त ई-व्होटिंगद्वारे द्यावी. कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, कंपनीच्या डिपॉझिटरी या सेवांचा लाभ घेतला आहे ज्यामुळे भागधारकां-त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देता यावे यासाठी ई-व्होटिंगची सुविधा उपलब्ध आहे. ई-मतदानाची तपशीलवा प्रक्रिया पोस्टल बॅलट नोटीसमध्ये नोंदवलेली आहे. ई-मतदान कालावधीचा तपशील खालीलप्रमाणे आहे: विशेष ठराव: कंपनीचे मेमोरँडम ऑफ असोसिएशनचे उद्दीष्ट नियमातील बदल विचारात घेणे आणि मंजूर करणे

नों व विनांक ई-वोटिंग प्रारंभ मंगळवार, २३ जानेवारी, २०२४ ई-वोटिंग समाप्ती बुधवार, २१ फेब्रुवारी, २०२४ एमसीए परिपत्रकांच्या अनुषंगाने, पोस्टल बॅलट नोटीस केवळ इलेक्टॉनिक मोडद्वारे ज्या सदस्यांचे ईमेल पर

डिपॉझिटरी सहभागी किंवा कंपनीकडे नोंदणीकत आहेत त्यांना पाठवले जात आहे. सदस्यांच्या संमती किंव असहमतीचा संवाद केवळ ई-मतदान प्रणालीद्वारे होईल कट-ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने पोस्टल मतपत्रिकेची सुचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळल पाहिजे. पोस्टल बॅलट नोटिसची प्रत कंपनीच्या <u>www.starhfl.com</u> वर, स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com वर आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com

वर उपलब्ध आहे. ज्या सदस्यांना पोस्टल बॅलेट नोटीस प्राप्त होत नाही ते वर नमूद केलेल्या वेबसाइटवरून त डाउनलोड करू शकतात कट–ऑफ तारखेला म्हणजेच **१९ जानेवारी, २०२४** रोजी प्रत्यक्ष किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण कर कंपनीचे सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मत देण्यास पात्र असतील. मतदानाचे अधिकार कट-ऑफ तारखेनुसार कंपनीच्या पेड-अप इकिटी रोअर कॅपिटलमधील त्यांच्या रोअर्सच्या प्रमाणात असतील. दूरस्थ ई-मतदान कालावधी मंगळवार २३ जानेवारी, २०२४ (०९.००वा.) ते बुधवार २१ फेब्रुवारी, २०२४ (०५:००वा.) रोजी सुर

कोणत्याही शंका/तक्रारींच्या बाबतीत, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध सदस्यांसाठी वारंबार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह् शकता किंव एनएसडीएलला ०२२-४८८६७००० आणि ०२२-२४९९७००० (टोल फ्री) वर कॉल करू शकता

रिझोल्यशनच्या संदर्भात निकाल नोटीसमध्ये दिलेला आहे. म्हणून तपानीसकर्त्यांच्या अहवालासह घोषित केले जाईल, शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४ नंतर स्टॉक एक्सेचेंजला कळवले जाईल आणि कंपनीच्या www.starhfl.com येथे वेगसाइटवर अपलोड केले जाईल. हे निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयार

देखील प्रदर्शित केले जातील. संचालक मंडळाच्या आवेशान्वये स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकरित

श्रेयस मेहता ठिकाण: मुंबई कंपनी सचिव व सक्षम अधिकारी दिनांक: २२.०१.२०२४ (एम.क्र.ए३८६३९)

मागणी सूचना विनांक: १९ ऑक्टोबर, २०२३

कर्ज क्र.: ५९४७८ (पीआर००९१२२८४)

NOTICE ULTRATECH CEMENT LIMITED

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Share of the Company have been lost / misplaced and the holder(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s). Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants

without any further intimation.

तपशील

कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निष्वळ नफा (कर, अपवादात्मक बाब

कालावधीकरिता एकूण सर्वंकप उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकप नका/(तोटा) आणि इतर सर्वंकप उत्पन्न (करानंतर)

समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१० ग्रती) राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव बगळून) मागील वर्पाच्या

उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)

तपशील

आणि/किंवा विशेष साधारण वावपूर्व)

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नका/(तोटा)

प्यादात्मक बाब आणि/किंवा विशेप साधा

करानंतर कालावधीकरिता निष्वळ नका/(तोटा)

क्षेत ताळेबंद पत्रकात दिल्य

अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता

विनांक: २२.०१.२०२१

कार्यचलनातून एकूण उत्पन्न

भरणा केलेले समभाग भांडवल

निव्बळ नफा/(तोटा)

उत्पन्न प्रतिभाग

ठिकाण: मुंबई

दिनांक: २२.०१.२०२४

कर व अपवादात्मक बाबपूर्व कालावधीकरिता

कर व अपवादात्मक बाबनंतर निव्वळ नफा

करपर्व अपवादात्मक बाबनंतर निव्वळ नफा/(तोटा)

Folio No.	Name of Shareholder	No. of Shares	Cert. Nos	Distincive Nos.
	SARLA ISHVERLAL MEHTA	57		132960750-
81522880	NILIMA ISHVERLAL MEHTA	(FV = 10 Rs)	252244	132960806
Place: Mumb			ame Of Applicant	

PUBLIC NOTICE

Notice to the Public hereby given that the Original Share Certificate Number 007 for 5 shares of Rs. 250/- (Rupees Two hundred and fifty only) issued by Sunder Nagar Happy Home Co-op. Hsg. Sty. Ltd. M.H.B. Colony, Sundar Nagar, Kalina, Santacruz (East), Mumbai-400098 in respect of Flat No.199, in Building No.7 of the said Society belongs MR. MANNIL ABRAHAM THOMAS along with Original Purchase Agreement in respect of the said Flat have been misplaced, lost and cannot be traceable despite all the efforts. A police Complaint dated 18/01/2024 under serial No. 8546-2024 in respect of Articles lost in Mumbai City has been lodged at the Vakola Police station under Greater Mumbai Police by the member. MR. MANNIL ABRAHAM THOMAS made an application to Society for issue of a Duplicate Share Certificate of the Society. Member of the public hereby informed that if anyone find the same shall be submitted to the Society Office or to the above address of the member. If not received within a period of 15 days from the publication of this notice, the Society shall be free to issue the Duplicate Share Certificate.

Place: Mumbai Sd/ Date: 22/01/2024 The Chairman/ Secretary Sunder Nagar Happy Home Co-op. Hsg. Sty. Ltd

बालगोपाल कमर्शियल लिमिटेड

सीआयएन: एल५११०९एमएच१९८२पीएलसी३६८६१

पलॅट क्र.बी-००२, ड्रिमॅक्स वेगा, उपाध्याय कंपाऊंड, पम्प हाऊस, जिजामाता रोड, अंधेरी (पु.), मुंबई-४०००९३.

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्पाचा अहवाल

38.88.83

रवापरिश्वित

११६६१३.४८

३९६९५.५९

30.58005

0.550el5

१६५१००.०

संपलेली तिमाही | संपलेली तिमाही | संपलेली तिमाही | संपलेली नऊमाही

39.7.77

वापरिश्वित

३८८५५.२३

१८७८२.२८

१७६८७.४८

ઇ.૯/૮૭.૪

१६५१००.०

39.99.93

२३५१७०.६९

१०२१३०.२३

92730.56

92730.56

१६५१००.००

30.09.73

लेखापरिक्षित

११.४१లाग

४१४७५.४६

४११३५.३०

४११३५.३(

१६५१००.०

. सेसी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेम्बुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सबिस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या बीएसई वेबसाईटवर व कंपनीच्या www.bcommercial.org

कंपनीच्या लेखासमितीने पुनर्विलोकन निष्कर्षाचे केले आहे आणि २२ जानेवारी, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाने मान्य करून नोंदपटावर घेतले

तिलक व्हेन्चर्स लिमिटेड

सीआयएन: एल६५९१०एमएच१९८०पीएलसी०२३०००

नोंदणीकृत कार्यालय: ई/१०९, क्रिस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड, इन्फिनीटी मॉल समोर, अंधेरी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००५३.

ई-मेल:tilakfin@gmail.com, वेबसाईट:www.tilakfinance.com

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्पाचा अहवाल

एकमेव

अलेखापरिक्षीत

४२१.१७१

१०२.४२३

७०.६२५

4.288

2226.86

0.0३२

टीपः सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेर्ल

अलेखापरिक्षित त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.tilakfinance.com

संपलेले वर्ष

32.03.23

लेखापरिश्लीत

९०३.२२२

२९८.६६७

२९८.६६७

२४३.२५१

८२.९४६

2226.868

0.209

संपलेली तिमाही

39.99.73 30.09.73

अलेखापरिश्लीत

२१८.८४८

१५७.९६९

१५७.९६९

१२७९६९

१४३.७७६

2226.86

0.046

वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

श्री. शोतीलाल चापसी शाह/मामानिया (आता मयत) श्रीमती वासंतीबेन शांतीलाल शाह हे फ्लॅट क्र.ए-विं ६०४, ६वा मजला, प्रतिक्षा टॉवर कोहौसोलि.. डॉ आर.एस. निमकर मार्ग, ताडदेव, मुंबई-४००००८ य जागेचे संयुक्त सदस्य व मालक आहेत (यापुढे सदर फ्लॅट जागा म्हणून संदर्भ).

श्री. शांतीलाल चापसी शाह/मामानिया यांचे ३१.१०.२००९ रोजी निधन झाले आणि त्यांची पर्त्न श्रीमती वासंतीबेन शांतीलाल शाह यांनी त्यांच्या ना स्वर्गीय श्री. शांतीलाल चापसी शाह/मामानिया यांच्य नावावरून दिनांक ०१.०१.२०११ रोजीचे भागप्रमाणपः क. २४ आणि प्रतिक्षा टॉक्र को हौसोलि. म्हणन जा मोसायटीच्या इमारतीच्या ६व्या मजल्यावरील फ्लॅट क्र.ए-विंग ६०४ असलेले फ्लॅटमधील १००% अधिकार हक, हित हस्तांतरणासाठी सोसायटीकडे हस्तांत दस्तावेजा सादर केले आहेत.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील. मयत सभासदाच्या सदर शेऊर्स र हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास बारस किंवा अन्य (विदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा प्राक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१**५ विवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत . सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाट पाच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्या येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श . सोसायटी उपविधीतील तस्तुदींमधील दिलेल्या मार्गान वहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. ज सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत भासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास कार्ह रावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्य उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवार्ह क्रोल मोमायरींच्या नोंटणीकत उपविधींची पत टावेटार आक्षेपकाव्दारे निरीक्षणांकरिता सोसायटीचे कार्यालय, मोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्य नारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत मह कामका जांच्या दिवशी स.११.०० ते दु.४.०० पर्यंत उपलब

आज दिनांकीत २३ जानेवारी, २०२४ च्या वतीने व करित प्रतिक्षा टाॅवर कोहौसोलि

मा. सचिव

(सक्कम रु. हजारात

39.87.77 39.03.73

संपलेले वर्ष

८१३३९.५

३६१.६।

१७१६.७१

१७१६.७१

१६५१००.०

२०९८०.८८

विजय लालताप्रसाद यादव

व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन:०२९०४३७

(रु.लाखात

संपलेले वर्ष

39.03.23

लेखापरिश्लीत

९५१.२७८

२८३.२३९

२८३.२३९

२२७.४८०

१३.९५६

२२२८.४८४

0.808

सही/

एकत्रित

अलेखापरिक्षीत

363.388

92.896

९२.४७८

६0.६८0

-8.602

28.3555

0.0२७

तिलक व्हेन्चर्स लिमिटेडकरि

गिरराज किशोर अगरवार

डीआयएन:00२९०९५

संपलेली तिमाही

39.99.93 30.09.93

अलेखापरिश्लीत

२३८.९०२

१४६.६६७

१४६.६६७

११६.६६७

१३२.४७४

28.555

0.04२

0.8

संपलेली नऊमाही

१०८६०३.४

३९३२५.१

39867.85

39.53895

मागणी सूचना

(सरफायसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत)

दिनांक: २३.०१.२०२४

DCB BANK

डी<mark>सीबी बँक लिमिटे</mark>डने खालील कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ता व जामिनदारांना निवासी जागा खरेदी आणि/किंबा व्यवसाय विकासाच्या उद्देशा डीसीबी बँक लिमिटेडच्या नावे योग्य नोंदणी/न्याय्य तारण/गहाण खत निर्मित करून कर्ज सुविधा मंजूर केली होती. सदर कर्जाचे पुन:प्रदान अनियमित झाले भसून सदर खाते भारतीय रिझर्व्ह बँकेचे निर्देश व मार्गदर्शक तत्वांनुसार निष्क्रीय मालमत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.

डीसीबी बँक लिमिटेड त्यामुळे **सरफायसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अं**तर्गत त्यांचे हक्क वापरले असून कर्जदारांना सदर मागणी सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसांच्या आ**त एकूण थिकत रकमेचे प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत.

कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ता व जामिनदारांनासद्धा याद्वारे पुन्हा जाहीररीत्या निर्देश देण्यात येत आहेत की त्यांनी संपूर्ण थकबाकी तसेच आज पर्यंतचे प्रभार व व्याज रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करावे अन्यथा डीसीबी बँक <mark>लिमिटेड</mark> सदर <mark>मालमत्तेचा ताबा घेवून</mark> व ती जमा करणे व थकित रकमेसंदर्भात विक्री रक्कम जुळवून घेण्यासाठी सर्व वा कोणताही कायदेशीर हक्क वापरील.

कर्जद	कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ता व जामिनदारांना येथे मालमत्तेच्या मालकीमध्ये तिसऱ्या पक्षाचे हितसंबंध निर्माण करण्यास मनाई करण्यात येत आहे.								
અ.	कर्ज खाते क्र.	कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ता व	मागणी सूचना	मागणी सूचना रक्कम					
क्र.		जामिनदारांचे नाव	दिनांक						
१	डीआरएचएलव्हीएएस००५८८४४८		०६.०१.२०२४	₹5.					
		२) श्रीमती चंद्रकला सतिश पुजारी		३१,९३,५९०.००					
तारण	। मालमत्तेचा पत्ताः फ्लॅट जागा क्र.१	१०७, ६वा मजला, ए विंग, कृष्णा विला म्हणून ज्ञात इमा	रत, गाव कांचनगाव, र	खांबळपाडा, राम मंदिराजवळ,					
ठाकुल	र्गी, डोंबिवली पुर्व, जि. ठाणे-४२१३	२०१ (प्रतिभूत मालमत्ता) येथील सर्व भाग व खंड.							
2	०३१५६१०००००३७ व	१. मे. पटेल ट्रेडिंग, त्यांचे मालक भागाराम रामराम	0४.0१.२0२४	₹5,					
	०३१५६१०००००५५,	पटेल यांचे मार्फत		46,86,887.96					
	०३१५६२००००००८२	२. सीमा भागाराम पटेल							
		३. भागाराम रामराम पटेल							
	तारण मालमत्तेचा पत्ताः प्लॉट जागा बंगला कार्पेट क्षेत्रफळ १००.२० चौ.मी., प्लॉट क्र.१४५, आरएससी क्र.३१/४०, सर्व्हे क्र.१४९, सीटीएस क्र. १/								
सी/१	/२४८, म्हाडा लेआऊट, सेक्टर ३,	चारकोप, गाव कांदिवली, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०	००६७ (प्रतिभूत मालम	ात्ता) येथील सर्व भाग व खंड.					
		_							

३ डीआरएचएलएमयुएम००५८८२२५ १. महेश नाना पाटील 05.03.2028 २. रुपाली जयेश सावंत ४६,१८,५५९/-

तारण मालमत्तेचा पत्ताः फ्लॅट जागा क्र.२०२. २रा मजला. ए विंग. श्री सिद्धीविनायक रेसिडेन्सी. मीरा रॉयले रेसिडेन्सीजवळ. बदलापर–काटई पार्डपलाई-रोड, गाव पाले, ता. अंबरनाथ, जि. ठाणे-४२१५०१ (प्रतिभूत मालमत्ता) येथील सर्व भाग व खंड.

डीसीबी बँक लिमिटेडकरिता ठिकाण: मुंबई/ठाणे प्राधिकृत अधिकारी

सदर नोटिसीमध्ये नमूद केलेल्या सर्व मजकुराबाबतच्या अधिक स्पष्टतेसाठी इंग्रजी भाषेतील प्रसिध्द केलेली नोटीस ग्राह्य धरण्यात येईल.

महाराष्ट्र शासन

वनपरिक्षेत्र अधिकारी कृष्णगिरी उपवन बोरीवली पूर्व, निविदा सूचना क्रमांक ०२/सन २०२३-२४

खालील कामाच्या सिलबंद निविदा वनपरिक्षेत्र कार्यालय कृष्णगिरी उपवन बोरीवली पूर्व, मुंबई - ४०००६६ यांचेमार्फत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडील योग्य त्या वर्गातील नोंदणीकृत बेरोजगार अभियंता यांचेकडून मागविण्यात येत आहेत . कोऱ्या निविदा या वनपरिक्षेत्र कृष्णगिरी उपवन बोरीवली पूर्व कार्यालयातील प्रसिध्द फलकावर प्रसिध्द करण्यात येतील. सदर निविदा दिनांक २३/०९/२०२४ ते दिनांक २९/०९/२०२४ या कालावधीमध्ये भरुन हार्ड कॉपीचे खरुपात भरावयाच्या आहेत. सदर भरुन पाटविलेल्या निविदा या वनपरिक्षेत्र कृष्णगिरी उपवन बोरीवली पूर्व कार्यालयात दिनांक ३०/०१/२०२४ रोजी दुपारी १४.०० वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील आणि शकय तो त्याच दिवशी उघडतील .

अ. क्र.	योजना	तपशिल	परिमाण	अंदाज पत्रकीय रककम	शेरा
9	2	ą	8	ų	દ્દ
9	जिल्हा वार्षिक योजना वन पर्यटन विकास/ इको दुरीझम ,२४०६B३१४	Construction of Wash Room Block to Tent No. ०६ at Tent House in SGNP Boriwali Under KUB Range	9	२६११४८	
٦		Construction of Wash Room Block to Tent No. ০৩ at Tent House in SGNP BoriwaliUnder KUB Range	9	२६११४८	
m		Proposed Civil Work Charging station Shead at SGNP Parking at KUB Range in SGNP Boriwali Shead No. 9 9		६६१८५५	
8		Proposed Civil Work Charging station Shead at SGNP Parking at KUB Range in SGNP Boriwali Shead No.○ २		६६१८५५	
પ		Proposed Civil Work Charging station Shead at SGNP Parking at KUB Range in SGNP Boriwali Shead No.○ ३	9	६६१८५५	
lis*		Proposed to charging station Canopy Shead at SGNP Parking at KUB Range in SGNP Boriwali Shead No. 9 9	9	८२९५४४	
9		Proposed to charging station Canopy Shead at SGNP Parking at KUB Range in SGNP Boriwali Shead No.০ ২	9	८२९५४४	
۷		Proposed to charging station Canopy Shead at SGNP Parking at KUB Range in SGNP Boriwali Shead No. 0 3	9	८२९५४४	
9	जिल्हा वार्षिक योजना मध्यवर्ती रोपमळे ,२४०६५६०५	Construction of Chain-link Fencing with CR Mansory For New Nursery Near CAT Orientation Center in at Sanjay Gandhi National park, Boriwali Mumbai	9	७९६३११	
90		Construction of elevated Water Tank (Multi Unit) For New Nursery Near CAT Orientation Center in at Sanjay Gandhi National park, Boriwali Mumbai	9	५५४३८०	
99		Leveling of ground and constructing gabian wall at Old Nursery at Sanjay Gandhi national park, Boriwali Mumbai	9	७८८९६८	
9 २		Construction of elevated water Tank No. 9 to tent House in Sanjay Gandhi National Park Boriwali under KUB Range.	9	२६५१४६	
93		Construction of UCR & Brick Wall Information Board near Roap Vatika at Sanjay Gandhi National Park Boriwali under KUB Range.	9	२८८४९१	

- निविदाकारांनी सावधानता बाळगून निविदा सादर करण्याच्या किमान १ दिवस आधी सर्व प्रक्रिया पुर्ण करण्याची दक्षता घ्यावी. निविदाकारांनी निविदा संदर्भात सर्वे दस्तऐवज संबंधित कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे.
- . सदर निविदेश जीएसटी देण्यात येणार आहे.
- ३ . सदर कामाबाबत बी- 9 फॉर्म हा वनपरिक्षेत्र कृष्णगिरी उपवन , बोरीवली कार्यालय येथुन निविदाधारक यांनी प्राप्त करून घेण्यात यावा . ४ . निविदाधारकांनी वनकर्मचारी यांच्या सोबतचा स्थळ पाहणी अहवाल जोडणे अनिवार्य राहील .
- ५ . ज्या निविदाधारकांनी निविदा मंजूर झालेले आहे . त्या निविदाधारकाने सदर कामाचे आदेश प्राप्त होताच ३ दिवसात काम सुरु करण्यात यावे अन्यथा सदर निविदा रह करण्यात येईल.
- ६ . सदर कामाचा कालावधी कार्यारंभ आदेशानंतर ३ ० दिवस असेल कोणत्याही परिस्थितीत सदर कामास मुदतवाढ देण्यात येणार नाही. ७ . शासन निर्णयान्वये शासनाने नमुद करण्यात आलेल्या अटी व शर्ती सदर निविदेस लागु असतील सदर कामाची एक अथवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता रद्द करण्याचा अधिकार सक्षम अधिकारी यांनी रखून टेवलेले आहेत.
- ८.एका कामाची निविदा फॉर्म ची रककम रुपये ५९०/- एवेंढी राहील व अनामत रककम २% एवढी राहील. ९ . सदरील निवदा प्रशासकीय मान्यतेच्या अधिन राहन , वरील सर्व कामांना कार्यांरभ आदेश निधी प्राप्त झालेनंतर देण्यात येईल . निधी प्राप्त न झालेस बरील निविदा रद्द करण्याचे अधिकार या कार्यालयाकडे रहातील . याची निविदा धारक यांनी नोंद घ्यावी .

(योगेश एस. महाजन) वनपरिक्षेत्र अधिकारी

कृष्णगिरी उपवन बोरीवली

SBFC SBFC Finance Limited

कार्यालय: युनिट क्र.१०३, पहिला मजला, सी ॲण्ड बी स्वचेअर, संघम कॉम्प्लेक्स, गाव चकाला, ॲधेरी-कुर्ला रोड, ॲधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९.

(सुरक्षा व्याज (अंमलवजावणी) नियम, २००२ च्या नियम ८(२) नुसार)

तर अधोस्वाक्षरी केलेले **एसबीएफसी फायनान्स लिमिटेड**चे अधिकृत अधिकारी असल्याने सिक्युरिटाय<mark>सेशन,</mark> फायनान्शियल ॲसेट्सर्च पुनर्रचना आणि सुरक्षा हितसंबंघांची अंमलबजावणी कायदा, २००२ अन्वये आणि सुरक्षा हित (अंमलवजावणी) च्या नियम ८ सह वाचलेल्या कलम १३ (१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना) नियम २००२, खाली नमूद केलेल्या कर्जदार/सह-कर्जदारांना नोटीसमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्यासाठी नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत डिमांड नोटीस जारी केली आहे.

कर्जदार/सह कर्जदार रक्कम परत करण्यात अयशस्वी झाले आहेत, याद्वारे कर्जदार/सह-कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला नोटीस दिली जाते की खाली स्वाक्षरीदाराने त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **ताबा** घेतला आहे. या कायद्याच्या कलम १३ (४) अंतर्गत खाली नमूद केलेल्या तारखांना उक्त नियमांच्या नियम ८ सह वाचले आहे.

विशेषत: कजदार/सह-कजदाराना आणि सवसाधारणपण जनत		रू नय आणि मालमत्तशा							
कोणतेही व्यवहार एसवीएफसी फायनान्स लिमिटेड च्या शुल्काच्या अधीन असतील.									
कर्जदारांचे नाव आणि पत्ता आणि	मालमत्तेचे वर्णन आणि	ताबा सूचनेतील मामणी रकम (रु.)							
मागणी सूचनेची तारीख	ताबा विनांक								
१. किर्लोस्कर खंडारे ब्रो पॉलिमर,	दुकान क्र.३, क्षेत्रफळ १९७.२२ चौ.फु. कार्पेट क्षेत्र,	रु.३३,४६,९३१/- (रुपये							
क्र.१ यांचा पत्ता : ३/६, वुकान क्र.५३८, गंगा सोसायटी, अप्पर डेपो		तेहतीस लाख सेहेचाळीस							
पाडा, पार्क साईट, विक्रोळी, महाराष्ट्र-४०००७९.	वृंदावन को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून	हजार नऊशे एकतीस							
२. मे. के के पॉलिमर	ज्ञात सोसायटी, जमीन क्षेत्रफळ ७२७.५५ चौ.मी., जमीन	फक्त) १८ ऑक्टोबर,							
क्र.२ यांचा पत्ता: ६, सरवार खान, हुसेन खान कोहोसोलि., रिलायन्स	प्लॉट क्र.४६, सेक्टर १९ (जीई योजने अंतर्गत), ऐरोली,	२०२३ रोजी							
कार्यालयाजवळ, नित्यानंत नगर, घाटकोपर, महाराष्ट्र-४०००८६.	नवी मुंबई, तालुका व जिल्हा ठाणे येथील मालमत्तेचे सर्व								
३. गुनाजी लऊ खंडारे,	भाग व खंड आणि चतुसिमा खालील प्रमाणे:								
४. संगिता हुनुमंत आयरे	पुर्व: प्लॉट क्र.४९;								
क्र.१ व ४ चा पत्ता: एएल/३/२९/३, इंट्रायणी कोहीसोलि., सेक्टर	पश्चिम: प्लॉट क्र.४७;								
१९, ऐरोली, नवी मुंबई, महाराष्ट्र-४०००७९.	उत्तर: प्लॉट क्र.४२ व ४३;								
गायाणी सन्द्रमा विद्यांतः १० ऑस्टोन्स २०२२	दक्षिण: प्लॉट क्र.४५								

सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदाराचे लक्ष वेधण्या आले आहे

ताबा विनांक: १८ जानेवारी, २०२४

ठिकाण: नवी मुंबई (प्राधिकृत अधिकारी) दिनांक: २३.०१.२०२४ एसबीएफसी फायनान्स लिमिटेड



पार्श्व एन्टरप्रायझेस लिमिटेड

सीआयएन: एल५१९०९एमएच२०१७पीएलसी२९७९१० नोंवणीकृत कार्यालय: ८११, ए विंग, जसवंती अलाईड विझनेस सेन्टर, रामचंद्र लेन विस्तारीत, मालाड (पश्चिम) मुंबई, महाराष्ट्र-४०००६४. बुरध्वनी:०२२-४९७२९७००, ईमेल:info@parshvaenterprises.co.in, वेबसाइट:www.parshvaenterprises.co.in

	एकमेव					्रह.लाखात) एकत्रित						
	संपलेली तिमाही		संपलेले ९ महिने संपले		संपलेले वर्ष	पलेले वर्ष	संपलेली तिमाही		संपलेले ९ महिने		संपलेले वर्ष	
तपशील	39.99.9093	30.09.7073	39.99.9099	39.99.9093	39.99.9099	39.03.7073	39.99.9073	30.09.7073	39.99.9099	39.99.9093	39.99.9099	39.03.9093
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	६३६.४७	५५४.७८	४७५.११	१६४६.५१	१३०१.१०	१८२९.४१	६३६.४७	५५४.७८	४७५.११	१६४६.५१	१३०१.१०	१८२९.४१
(कर, अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष												
साधारण वावपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नका/(तोटा)	১৯.৩১	९.०६	८.१٥	२६.२८	२०.६९	\$0.50	१०.२७	९.०६	८.२०	२५.८२	२०.६९	el\$.0\$
(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१०.७४	९.०६	۵.۶٥	२६.२८	२०.६९	२९.६५	१०.२७	९.०६	۵.٩٥	२५.८२	२०.६९	२९.६५
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नका/(तोटा)	,0.36	5.04	6.50	79.70	10.45	42.44	10.40	7.04	6.50	14.01	₹0.45	42.44
(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	८.१९	6.08	4.99	२०.०६	१५.३१	२१.४४	૭.७२	ls.0ls	4.99	१९.५९	१५.३१	२१.४४
मालावधीकरिता एकूण सर्वकप उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकप नफा/(तोटा) आणि												
तर सर्वकप उत्पन्न (करानंतर))	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती) उत्पन्न प्रतिभाग (द.मु.रू.१०/-प्रत्येकी)	१००४.९७	१००४.९७	१००४.९७	१००४.९७	१००४.९७	१००४.९७	१००४.९७	१००४.९७	१००४.९७	१००४.९७	१००४.९७	१००४.९७
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)												
– मुळ – सौमिकृत	0.06	0.0b 0.0b	0.05	0.20	0.84	0.२१ 0.२१	30.0	0.09	0.0E	0.88 0.88	0.84 0.84	0.28 0.28

- सेबी (क्रिस्टिंग ऑफ अदर डिस्क्लोजर रिकायरोंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्याचे सविस्त नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व अर्थ वार्षिक वित्तीय निकार्याचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.parshvaenterprises.co.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एसरचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटव
 - ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संप्लेल्या तिमाही व नऊमाहीकरिताचे वित्तीय निष्कर्याचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २२ जानेवारी, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि कंपनीच्या वैधानिक लेखायरिक्षकाद्वां

पार्श्व एन्टरपायदोस लिमिटेडकरित

प्रशांत खोर

विनांक: २२.०१.२०२४ ठिकाण: मुंबई